

कलम ४ (१) (अ) (vi)

सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभाग, नाशिक महानगरपालिका येथील दस्तऐवजांची वर्गवारी

| अ.क्र. | दस्तऐवजाचा प्रकार नस्ती / मस्टर /<br>नोंदपुस्तक, व्हाऊचर इत्यादी                        | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी  |
|--------|---|---|
| १      | कार्यालयीन नस्त्या  | अ वर्ग — कायमस्वरूपी जतन करावयाची कागदपत्रे<br>ब वर्ग — २५ वर्ष जतन करावयाची कागदपत्रे<br>क वर्ग — ५ वर्ष जतन करावयाची कागदपत्रे.<br>ड वर्ग — फक्त १ वर्ष जतन करून नष्ट करावयाची<br>कागदपत्रे |
| २      | निवड नस्ती  | -- कायमस्वरूपी --   |
| ३      | गोपनीय अहवाल नस्ती  | -- कायमस्वरूपी --   |
| ४      | अधिनियम   | -- कायमस्वरूपी --   |
| ५      | शासन निर्णय   | -- कायमस्वरूपी --   |
| ६      | परिपत्रके   | -- कायमस्वरूपी --   |
| ७      | अधिसूचना  | -- कायमस्वरूपी --   |
| ८      | आदेश  | -- कायमस्वरूपी --   |
| ९      | नोंदवही-प्रकरण नोंदवही, संदर्भ नोंदवही,<br>अनौपचारीक संदर्भ नांदवही, धनादेश<br>नोंदवही. | -- कायमस्वरूपी --   |
| १०     | सेवा पुस्तक / वैयक्तिक धारिका   | -- कायमस्वरूपी --   |
| ११     | निविदा  | -- कायमस्वरूपी --   |